

खरेदीखत, बक्षिसपत्र वगैरे मालकी हक्क दस्तावेजाच्या
आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे.

उल्हासनगर महानगरपालिका

आ. क्र. उमपा/करवि/यु. ७ / ४२० / २०२२
दिनांक: २७/१२/२०२२

सादर,

उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार "मालमत्ता कर" आकारणी करण्यात येते. मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ "कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद" आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४३सीआय००९८२४८०० (४३/१८४७) अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. विद्या एल. सुक्ला अशी नोंद असुन मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ ५०८ चौ.फु. आहे.

२) करपात्र बाबींचा तपशिल दर्शविणारा खातेउतारा सोबत जोडला आहे.

३) श्री/श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान राहणार. अखीर्वाद अपा. प्लॉट नं. ४०९ ओ. टी. सेक्शनशाळा नं. १४, ६वा माळा प्लॉट नं. ६०१ उल्हासनगर-४ यांनी दिनांक: ०९/१२/२०२२ रोजी (ना.सु.केद्र टोकन क्र.४१२०२२०००२१८९० सादर केलेला अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी श्री./श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- वर्ष २०२२-२०२३ अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र
- श्री./श्रीम. विद्या लक्ष्मीकांत सुक्ला (लिहुन देणार) व श्री./श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान (लिहुन घेणार) यांचे दरम्यान सि. नं. ३११ दिनांक: २५/०३/२०२२ श्री. यशवंत गायकवाड यांचे समक्ष करणेत आलेले नोटरी खरेदीखताची छायांकित प्रत.
- नोटरी श्री. व्ही. के. खंडारे यांचे समक्ष (अ. क्र.४२१ दिनांक: २८/११/२०२२) करण्या आलेले हमीपत्र/ताबापावतीची प्रत.
- दिनांक: २५/०३/२०२२ रोजीचे दैनिक जन खुलासा या वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.
- अर्जदाराचे प्रतिज्ञापत्र दिनांक: ०६/०२/२०२२

उपरोक्त कागदपत्रान्वये मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर भरण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन नोंद करणेस कर निरीक्षक यांचे अहवाला करीता सादर.

वनिता डगळे
लिपीक

४) सदर मिळकत श्री./श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान यांचे ताब्यात असुन, अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४३सीआय००९८२४८०० (४३/१८४७) करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान या नावाची नोंद करणेस कळविले आहे.

५) महानगरपालिका आर्थिक उत्पन्नाचा महत्वाचा स्रोत मालमत्ता कर आहे. त्याअनुषंगाने मालमत्ता कराचे वसुलीकामी अर्जदार यांनी सादर केलेली दस्तावेज/कागदपत्रांच्या आधारे महानगरपालिका कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. ४३सीआय००९८२४८०० (४३/१८४७) अन्वये नोंद असलेल्या मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथम पात्र व्यक्ती म्हणुन श्री./श्रीम. जयश्री प्रभाकर हुलवान या नावाची नोंद वर्ष २०२२-२०२३ पासुन करणेसाठी योग्य ते आदेश /मंजूरी मिळावी.

आर. डी. आढाड
कर निरीक्षक

मनोज गोकलानी
उप कर निर्धारक व संकलक

जेठानंद करमचंदानी
कर निर्धारक व संकलक

Change of Name Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	106100
Date	13/1/23
Sign.	



No. UMC:TD:UNIT-7: 420 :2022

Date: 13 / 01 / 2022

Token No. 41202200021890

Sr. No: 43/1847

To,

Shri/Smt. Jayashree Prabhakar Hulwan

ASHIRWAD APT.PLOT NO.409 O.T. SEC.SCHOOL

NO.14,6TH.FLOOR,FLAT NO.601

Ulhasnagar – 421004.

**Sub : Mutuation of Entry as a Owner/ Occupier in respect of Property
 bearing Sr. No. 43CI009824800 of Mpl. Assessments Register.**

Ref : Your Notice Dated. 09/12 /2022

Sir,

Your name has been entered in place of Shri/Smt. VIDHYA L.SHUKLA Under Serial No. 1847 Ward. 43 Prop.No. 43CI009824800 as a person primarily liable to Property Tax.

The Entry in the assessment book is mutuited on the basis of the following documents

- | | | |
|--|-----------|--------------|
| 1. Copy of sale deed & Index – II Registered with Registrar of assurance. | No. ----- | Dt. ----- |
| 2. Conveyance Deed (CD) | No. ----- | Dt. ----- |
| 3. Change of Name effected by Sub Divisional officer Ulhasnagar | No. ----- | Dt. ----- |
| 4. Partition deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 5. Gift deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 6. Mortgage deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 7. Lease deed registered with Registrar of assurance | No. ----- | Dt. ----- |
| 8. Letter of Administration granted by court | No. ----- | Dt. ----- |
| 9. Death Certificate of deceased Shri./Smt. ----- | No. ----- | Dt. ----- |
| 10. Possession Letter | No. ----- | Dt. ----- |
| 11. Indemnity bond / Relinquishment of rights | No. 421 | Dt. 28/11/22 |
| 12. Objection Notice published in the News paper Namely. Dainik Jankhulasa | No. ----- | Dt. 25/03/22 |
| 13. Notary Gift Deed /Release deed/ Registered Will | No. ----- | Dt. ----- |
| 14. Applicant Pratidyapatra | No. ----- | Dt. 06/02/22 |
| 15. Unregistered Instrument attested by Notary. | No. 311 | Dt. 25/03/22 |

Agreement For Sale .

This is only a mutuation of entry for the purpose of primary liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-representation or fraudulent information contained in the notice given by you would any time lead to cancellation of such entry without prejudice to the rights of prosecution against you.

Jaya
13/01/23



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation